

**"ओरोस" या नवीन सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयी
स्थानांतरित करण्यात आलेल्या कार्यालयात काम
करणान्या शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष रोखभत्ता.**

**महाराष्ट्र शासन
वित्त विभाग**

शासन निर्णय, क्रमांक: संकीर्ण-१००५/प्र.क्र.३०/सेवा-५,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक : १४ ऑगस्ट, २००६.

- पहा :- (i) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : संकीर्ण-१०९४/प्र.क्र.४१/सेवा-५, दिनांक २१ ऑक्टोबर, १९९४.
(ii) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक : संकीर्ण-१०९४/प्र.क्र.४१/सेवा-५, दिनांक २८ ऑक्टोबर, १९९४.


शासन निर्णय

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुडाळ येथून ओरोस येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, कुडाळ तसेच कणकवली, सावंतवाडी, मालवण इत्यादि ठिकाणांहून ओरोस येथे स्थानांतरित करण्यात आलेल्या कार्यालयात काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना विहित अटीच्या अधीन राहून दरमहा रुपये २४० इतका विशेष रोखभत्ता वरील (i) आणि (ii) येथील आदेशान्वये मंजूर करण्यात आला आहे. सदर विशेष रोखभत्ता हा तात्पुरत्या स्वरूपात मंजूर करण्यात आला होता.

२. शासनाने या विशेष रोखभत्त्याच्या सवलतीचा आढावा घेतला असून या संदर्भात आता असे आदेश देत आहे की, हा विशेष रोखभत्ता दिनांक १ ऑगस्ट, २००६ पासून बंद करण्यात यावा आणि ज्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक भत्त्याऐवजी विशेष रोखभत्ता स्वीकारण्याचा विकल्प दिला आहे, त्यांना दिनांक १ ऑगस्ट, २००६ पासून विहित अटीच्या अधीन राहून वाहतूक भत्ता मंजूर करण्यात यावा.

३. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या (www.maharashtra.gov.in) वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००६०८११५४४१३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(**नसीमा म. शेख**)
शासनाच्या उप सचिव

प्रति,

महालेखापाल-१, महाराष्ट्र, मुंबई.
महालेखापाल-२, महाराष्ट्र, नागपूर.
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
राज्यपालांचे सचिव
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
मंत्रालयीन सर्व विभाग,

आयुक्त, कोकण विभाग,
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग,
कोषागार अधिकारी, सिंधुदुर्ग,
वित्त विभागातील सर्व कार्यासने,
• निवडनस्ती, वित्त विभाग/सेवा-५